

February 15, 2025

BSE Limited | National Stock Exchange of India Limited | Luxembourg Stock Exchange | Scrip Code: US4330641022 | Scrip Code: US4330641022

Sub: Newspaper advertisement regarding financial results of Hindalco Industries Limited ["the Company"]

for the quarter ended December 31, 2024

Ref: a. Regulation 47 Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015) ["Listing Regulations"]

b. ISIN: INE038A01020

Please find enclosed herewith copies of Newspaper advertisement relating to the audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 published on February 15, 2025 in the following newspapers:

a) Business Standard, All India Edition in English and

b) Navshakti, Mumbai Edition in Marathi.

The above is also available on the website of the Company i.e. www.hindalco.com

This is for your information and record.

Sincerely,

for Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a



AGARWAI INDUSTRIAL CORPORATION LIMITED

: Unit 201-202, Eastern Court, Sion Trombay Road Chem Tel No. 022-25291149/50. Fax : 022-25291147

CIN L99999MH1995PLC084618

Web Site: www.aicltd.in, Email: contact@aicltd.ir EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

			Standalone			Consolidated	
S.No.	Particulars	Quarter Ended 31/12/2024	Nine Months ended 31/12/2024	Quarter Ended 31/12/2023	Quarter Ended 31/12/2024	Nine Months ended 31/12/2024	Quarter Ended 31/12/2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	44,926.70	127,910.23	40,934.52	54,459.05	158,133.53	48,908.65
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional)	2,333.06	4,849.33	2,180.55	3,388.39	9,796.80	3,337.15
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,333.06	4,849.33	2,180.55	3,388.39	9,796.80	3,337.15
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,726.67	3,580.39	1,625.27	2,770.32	8,514.83	2,762.60
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,726.67	3,580.39	1,625.27	3,214.42	9,055.12	2,738.71
6	Equity Share Capital	1,495.78	1,495.78	1,495.78	1,495.78	1,495.78	1,495.78
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (Other Equity)	-	-	-	-	-	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic(₹) :	11.54	23.94	10.87	18.52	56.93	18.47
	2. Diluted (₹):	11.54	23.94	10.87	18.52	56.93	18.47

- The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended on December 31, 2024 of Agarwal Industrial Corporation Limited ("The Company") drawn in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 as amended, are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors today i.e. February 13, 2025 and are subjected to Limited Review by the Auditors of the Company. These financial results are available at the Company's and Stock Exchanges' websites.
- The Company primarily belongs to Ancillary Infra Industry and is engaged in the business of (i) manufacturing and trading of Bitumen and Allied products used heavily in infrastructur projects (ii) providing Logistics for Bulk Bitumen and LPG through its own Specialized Tankers and also (iii) generates power through Wind Mills. These businesses are of seasonal nature due to which revenue gets varied. The Company has its manufacturing units at Taloja, Belgaum, Baroda, Hyderabad, Cochin (through its wholly owned subsidiary – Bituminex Cochin Private Limited), at Rangia, Dist. Kamrup, Assam and at Pachapdar City, Dist. Barmer, (Rajasthan). In addition, the Company has its owned Bulk Bitumen Storage Facilities / Terminals at Baroda, Dighi and Taloja and outsourced storage facilities at Karwar, Haldia and Mangalore.
- The above Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months Ended on December 31, 2024 include the financial results of its Wholly Owned Subsidiary (WOS) C Bituminex Cochin Private Limited, (ii) AICL Overseas FZ-LLC (iii) Agarwal Translink Private Limited and (iv) AICL Finance Private Limited.
- The Company's Indian Wholly Owned Subsidiary Company Bituminex Cochin Private Limited is also in the business of manufacturing and trading of Bitumen and Bituminous produc whereas its Overseas Wholly Owned Subsidiary Company AICL Overseas FZ-LLC, RAS AL KHAIMAH, UAE is in the business activity of ship chartering and is in possession of specialize Bulk Bitumen / Bulk Liquid Vessels and is carrying its commercial operations in accordance with the guidelines / notifications with regard to Overseas Direct Investments (ODI) issued by the Reserve Bank of India from time to time. This Company is a proud owner of total 11 Vessels with aggregated carrying capacity of 1,13,549 MTs of Bulk Bitumen / Bulk Liquid Cargo. Agarwal Translink Private Limited is another Indian Wholly Own Subsidiary of the Company which is engaged in the business of transportation of Bitumen, LSHS and owns large fleet of specialized Bitumen Tankers and also operates a BPCL Petrol Pump in Shahpur, Asangaon, Maharashtra. Further, AICL Finance Private Limited, an NBFC (Non Deposit Taking) WOS of the Company, is yet to commence its business due to some pending regulatory permissions / Licenses.
- The Basic and Diluted Earnings Per Share (EPS) has been calculated for the current and previous periods/ years in accordance with IND AS-33.
- The Company and its subsidiaries have not discontinued any of its operations during the period under review. Previous periods' figures have been regrouped/ rearranged wherever necessary to confirm to the current period's classification
- The operations /profitability of the Company and its subsidiary companies continue to perform better and are expected to do still better in the periods to come

For Agarwal Industrial Corporation Limite

Date: February 13, 202



Lalit Agarwa DIN No. 0133510



ANG LIFESCIENCES INDIA LIMITED

Reg: SCO-113 Darbara Complex Ranjit Avenue B Block Amritsar -143001

CIN: L24230PB2006PLC030341 | Website: www.anglifesciences.com | cs@anglifesciences.com | Tel No.: 0183-5133473

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024

		STANDA	LONE			(in lakhs)	
	Ti	ree Months end	ed	Nine Mon	ths ended	Year ended	
Particulars	"Quarter ended 31 December 2024 (unaudited)"	"Quarter ended "Quarter ended 30 September 2024 (unaudited)" (unaudited)"		"Period ended "Period ended 31 December 2024 (unaudited)" (unaudited)"		"Period ended 31 December 2023 (unaudited)"	
Total income from operations	2388.02	3252.24	1701.27	7393.77	9787.55	13220.40	
Loss before exceptional items and tax	(556.19)	(66.79)	(581.67)	(997.85)	(595.43)	(713.23)	
Net loss for the period after tax	(456.50)	(107.39)	(459.14)	(840.42)	(504.46)	(864.81)	
Total comprehensive income for the year	(456.50)	(98.08)	(457.95)	(831.11)	(489.96)	(846.19)	
Paid-up equity share capital (Face value ₹ 10/- per share)	1305.83	1305.83	1305.83	1305.83	1305.83	1305.83	
Other Equity	-		-		-	6401.50	
Basic and diluted earnings per share	(3.50)	(0.75)	(3.51)	(6.36)	(3.75)	(6.48)	
		CONSOLI	DATED			(in lakhs)	
	-	are discussion and	420	40000 44000	de la compania	Versended	

Basic and diluted earnings per share	(3.50)	(0.75)	(3.51)	(6.36)	(3.75)	(6.48)
		CONSOLI	DATED			(in lakhs)
	TI	ree Months end	ed	Nine Mon	ths ended	Year ended
Particulars	"Quarter ended 31 December 2024 (unaudited)"	"Quarter ended 30 September 2024 (unaudited)"	"Quarter ended 31 December 2023 (unaudited)"	"Period ended 31 December 2024 (unaudited)"	7 / -	"Period ended 31 December 2023 (unaudited)"
Total income from operations	2445.68	3323.34	1851.62	7738.50	10878.04	14680.79
Loss before exceptional items and tax	(638.38)	(128.83)	(636.81)	(1181.35)	(663.74)	(897.86)
Net loss for the period after tax	(519.07)	(208.92)	(593.11)	(1035.29)	(649.63)	(1014.30)
Total comprehensive income for the year	(519.07)	(199.61)	(590.87)	(1025.98)	(634.47)	(993.65)
Paid-up equity share capital (Face value ₹ 10/- per share)	1305.83	1305.83	1305.83	1305.83	1305.83	1305.83
Other Equity		-	•		-	6321.91
Basic and diluted earnings per share	(3.98)	(1.53)	(4.52)	(7.86)	(4.86)	(7.61)

1. The above is an extract of the detailed unaudited financial result for quarter and nine months ended December 31, 2024 which are available on stock exchange website (www.bse.india) and on the Company's website : www.anglifesciences.com

For ANG Lifesciences India Limited

Place: Amritsar

Notes:

Date: 14th February, 2025

Sd/ **Raiesh Gupta Managing Director**

DIN: 01423407



ELNET TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: TS 140, Block 2 & 9, Rajiv Gandhi Salai, Taramani, Chennai - 600 113. Ph: 044-2254 1337 1098 Fax: 044-2254 1955 Email: elnetcity@gmail.com Website: www.elnettechnologies.com CIN: L72300TN1990PLC019459

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 **Quarter Ended** Nine Months Ended Year Ended SI **Particulars** 31, 2024 31, 2023 30, 2024 31, 2024 31, 2023 31, 2024 31, 2023 No (Un-audited) (Un-audited) (Audited) (Audited) (Un-audited) 836.35 897.48 846.73 2,502.15 3,442.79 3,070.86 Total Income from Operations 2,617.65 Net Profit for the period (before tax and exceptional items) 2,353.50 581.74 601.26 1,729.15 1,793.69 630.60 1,867.90 3 Net Profit for the period before tax (after exceptional items) 581.74 630.60 601.26 1,729.15 1,793.69 2,353.50 1,867.90 4 Net Profit for the period after tax (after exceptional items 432.04 475.85 444.67 1,281.80 1,344.07 1,749.17 1,369.49 5 Other comprehensive income (net of tax) 2.78 -0.14 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 432.04 475.85 444.67 1,281.80 1,344.07 1,751.95 1,369.36 7 Equity Share Capital (face value of Rs.10 per share) 400.00 400.00 400.00 400.00 400.00 400.00 400.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 3,536.09 11,863.20 Earning per share (Rs) (not annualised expect for the year ended March 2019) a. Basic (In Rs.) 10.80 11.90 11.12 32.04 33.60 43.73 34.24 b. Diluted (In Rs.) 11.12 32.04 33.60 43.73 10.80 11.90 34.24

Place: Chennai

Date: Thursday, February 13, 2025

The unaudited financial results have been reviewed by the Audit committee and approved by the board of directors at their respective meeting, held on 13-02-2025. The financial results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The company is engaged in the sole activity of carrying on the business of 'Promotion and Maintenance of Software Technology Park" and therefore, has only one reportable segment in accordance with Ind AS 108 "Operating Segments". Hence, no separate segment reporting is applicable to the company

The Board of Directors at its meeting held on July 29, 2024 has declared a dividend of Rs.1.7 per equity share, approved by the shareholders at the ensuing Board Meeting

For and on behalf of the Board Mrs. Unnamalai Thiagarajan Managing Director (DIN:00203154)





HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013. Tel: +91 22 694 7 7000 / 6947 7150 | Fax: +91226947 7001/6947 7090 Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Website: www.hindalco.com.

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in Crore, except otherwise stated)

Particulars		Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ended
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from operations	58,390	58,203	52,808	1,73,606	1,59,968	2,15,962
Profit/ (loss) before exceptional items and tax	5,337	6,157	3,328	16,672	9,855	13,991
Profit/ (loss) before tax	5,296	5,643	3,328	15,787	9,876	14,012
Profit/ (loss) for the period	3,735	3,909	2,331	10,718	6,981	10,155
Total comprehensive income/ (loss) for the period	1,422	4,863	4,169	11,308	9,573	12,085
Paid-up equity share capital (net of treasury shares) (Face value of ₹ 1/- per share)	222	222	222	222	222	222
Other equity Earnings per share	1,16,412	1,14,954	1,03,384	1,16,412	1,03,384	1,05,924
Basic (₹)	16.82	17.59	10.50	48.25	31.43	45.71
Diluted (₹)	16.79	17.56	10.49	48.16	31.39	45.65

Place: Mumbai

Date: February 13, 2025

Revenue from operations, profit/ (loss) before tax and profit/ (loss) for the period on standalone basis are given below:

(₹ in Crore, except otherwise stated)

By and on behalf of the Board

Satish Pai

Managing Director

Particulars	Quarter Ended			Nine Mont	Year Ended	
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
(a) Revenue from Operations (b) Profit/ (Loss) before Tax (c) Profit/ (Loss) for the Period	23,776 2,064 1,463	22,262 2,848 1,891	20,289 1,296 838	68,193 7,073 4,825	60,869 3,364 2,285	83,009 4,995 3,697

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, <u>www.nseindia.com</u> and www.bseindia.com, and on the Company's website, www.hindalco.com. The same can be accessed by scanning the QR code below



An Aditya Birla Group Company



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV. 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: Investor.relations@ril.com

- NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Fallo No.	Name/joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
ı.	9335285	Bhogilal Hargovind	200	13818435-438	302486513-712
		Rupani	400	62621033-033	2219512813-212
-	100		600	66914781-781	6898304360-979
2	9552278	Hashim Ali Shakir	100	7777048-049	107816609-708
		Tahera Shakir	90	8016600-601	161197102-191
			58	11766361-362	215389731-789
			80	16413627-629	407976150-229
			72	58475202-202	1625709483-554
			728	62636711-711	2220312357-084
	The ball		1456	66657663-663	6874866899-354
3	462021	Jashavantray Harilal Pandya	1516	66723579-579	6881630629-144
	100	Mukesh Jashavanoray Pandya	J		
4	79261017	Kush jawahar	20	50907395-395	1165101304-323
			180		1269637725-904
	10000		200	66799530-530	6887524547-746
5	6563104	Pramod Kumar Khaitan	508	62581475-475	2216747424-931
6	616281	Pulomaja Atal	524	66472093-093	6858960024-547
7	10657199	Pulomaja Atal	2	5322106-106	87331383-384
1+1	100	2000	14	66472160-160	6858973154-167
8	4403568	Pulomaja Misra	15	699338-338	17804929-943
ΥH			24	62265775-775	2189877737-760
	1.47		48	66472124-124	6858966831-878
9	76073899	Purnima Panda	55	16473741-742	409673745-799
	47.	Shyama Prasad Panda	55	54428331-332	1288594173-227
			110	62598193-193	2218017770-879
	10		220	66885528-528	6894649392-611
10	9494791	Vashdev Mangharam Kamini Vashdev	1200	66914496-496	68981 6464-663
		Total	8475		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited", Selenium Tower B. Plot No. 31-32, Gachilbowil, Financial District, Narakramguda, Hyderabac - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this n failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of dup ficate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited Savithri Parekh Date: February 14, 2025 Company Secretary and Compliance Offices



TELECOM TOWERS | MONOPOLES | SMART CITY POLES | UTILITY POLES

TRANSMISSION LINE TOWERS | SOLAR MODULE MOUNTING STRUCTURE | EPG



Extracts of the Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024

Date: 14.02.2025

Place: Noida

	C	uarter Ended		Nine Mon	Year Ended	
Particulars	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
Total Income from operation	37,518.38	28,148.96	30,388.44	95,067.10	84,109.64	1,20,842.59
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional / extraordinary item)	1,625.07	1,244.83	2,312.94	4,279.21	4,912.14	7,202,29
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary item)	1,625.07	1,244.83	2,312.94	4,279.21	4,912.14	7,202.29
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional/extraordinary item)	1,194.37	967.77	1,676.08	3,211.44	3,595.96	5,293.33
Total Comprehensive Income for the period (Net of Tax)	1,194.92	968.51	1,676.08	3,212.73	3,595.96	5,295,04
Equity Share Capital	17,267.70	17,267.70	3,157.05	17,267.70	3,157.05	15,785.26
Reserves (Excluding Revaluation Reserve)						29,245.31
Eaming per Share (in Rs.) Basic	0.07	0.06	0.11	0.19	0.23	0.34
Diluted	0.07	0.06	0.11	0.19	0.23	0.34

These unaudited consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as scribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment thereafter.

(Rs.) in lakhs except EPS
2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 14, February, 2025. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. Standalone Results as on 31-Dec-24 are as under:

Nine Month Ended Year Ended Quarter Ended **Particulars** 31-Dec-24 30-Sep-24 31-Dec-23 31-Dec-24 31-Dec-23 31-Mar-24 27,638.26 30,368.84 94,185.61 84,069.15 1,19,692.34 Total Income from operation Profit Before Tax 1.701.10 2.311.99 4.139.50 4.915.63 6.938.42 Profit After Tax 1,265.15 1,675.34 3,139.91 3.608.70 5,130.67 Total Comprehensive Income 1,265.70 892.99 1,675.34 3,141.20 3,606.70 5,132.38

The Company is engaged in the business of two segments i.e. 1) Manufacturing of Galvanized and Non-galvanized Steel Structures

i.e. Steel structure and 2) Engineering, Procurement and Construction (EPC). The company participated in the e-auction conducted by the Liquidator (appointed by the Hon'ble NCLT, Kolkata) on 14.03.2024 for the acquisition of M/s EMC Ltd (under liquidation) as a going concern and was declared the successful bidder. The Hon'ble NCLT approved the sale vide its order dated 22.10.2024 and subsequently passed an order for closure of the liquidation process on 03.01.2025. As the issuance of equity capital in the name of M/s Salasar Techno Engineering Ltd and the formation of the Board of M/s EMC Ltd are yet to be completed hence the effect of the acquisition has not been taken in this quarter.

The Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024 are available on the website of the Company (www.salasartechno.com) and on Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com).

Figures for the previous period/year have been regrouped whereever necessary, to confirm to the current period's classification.



For Salasar Techno Engineering Ltd.

Alok Kumar Managing Director DIN: 01474484



SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

CIN: L23201UP2001PLC209751 Regd office: Kh. No. 265, 281 to 288, Parsaun-Dasna, Jindal Nagar, Hapur-201015 Tel: (+91) 7017538987; E-mail id: compliance@salasartechno.com, Website: www.salasartechno.com

जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्तींना कळविण्यात येते की. माझे अशि (१) श्री. सुधीर विनोदराय गोहिल आणि (२) मयत श्रीम मंजुला विनोदराय गोहिल हे फ्लॅट आणि शेअर्सचे (खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) संयुक्त आणि संपूर्ण मालब होते. सदर श्री. विनोदराय गोहिल यांचे दिनांव २३/०३/२००० रोजी आणि श्रीम. मंजला विनोदराय गोहिल यांचे दिनांक १५/०६/२०२३ रोर्ज वसीयतनाम्याविना निधन झाले. सदर (१) सुनंदा किशोर वाघेला आणि (२) सुनील विनोदराय गोहिल यांनी त्यांच्या संबंधित शेअर्सचा त्याग, अनु. बीआरएल७/७६६४/२०२४, दिनांक ०८ एप्रिल २०२४ अन्वये श्री. मुधीर विनोदराय गोहिल यांच्या नावे केल आहे, तसेच (३) सरिता भुंडिया यांनी त्यांच्या संबंधित शेअर्सचा त्याग, अनु. क्र. बीआरएल७/१४३१६ /२०२४, दिनांक ०३ जुलै २०२४ अन्वये श्री. सुधीर विनोदराय गोहिल यांच्या नावो केला आहे, असे परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे. अशिलाच्या निर्देशानुसार हे अधिसचित करण्यात येते की माझे अशिल सदर फ्लॅंट आणि शेसर्सवरील हक, अधिकार आणि हितसंबंध त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज करणार आहेत. सदर परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकततीवर कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस विक्री अभिहस्तांकन, इच्छापत्र, प्रभार, भेट, हस्तांतरण अदलाबदल, बोजा, भाडेपट्टी, भाडेकरू हक्क, परवान तारण, धारणाधिकार, शेअर्स, ताबा, विश्वस्त, वारसा हक्क, कोणत्याही न्यायालयाच आदेश/डिक्री/निर्णय, दिवाळखोरी दावा, पर्याय करा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, दावा, किंवा हितसंबंध असल्यास, त्यांनी सदर हक्कासंबंधी लेखी स्वरूपात आवश्यक दस्त्रऐवजासह निम्नस्वाक्षरीकारांन पत्यावर किंवा advice.meet@gmail.com वर आणि संपर्क क्र. ८४५४८९५८९१ वर वरील सूचना प्रसिद्ध झाल्याच्य

तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सदर दावे लेखी स्वरूपात प्राप्त न झाल्यास, असे गृहीत धरले जाईल की सव हक, दावे, हितसंबंध मागे घेतलेले किंवा त्यागलेले आहेत आणि त्यांचा माझ्या अशिलांवर कोणताही बंधनकारक परिणाम होणार नाही. तसेच, कोणत्याही अतिरित्त सूचनेशिवाय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. वरील संदर्भानुसार परिशिष्ट: (मालमत्तेचे वर्णन)

फ्लॅट क्र. १००५, मोजमापित ७७२ चौ.फट बिल्ट-अ टॉवर सीएचएस लि. म्हणून ज्ञात, आरएनए मिलेनिय टाउनशिप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ येथे स्थित आणि तसेच शेअर प्रमाणपत्र क्र. - ११, प्रत्येकी र ५०/- (रुपये पन्नास) पूर्णपणे भरलेले ५ (पाच) शेअस विभिन्न क्र. २१६ ते २२० (दोन्ही समाविष्ट) धारक सदस्य नोंटणी क - xx ("सदर मिलकत") दिनांक : १५ फेब्रुवारी, २०२५

अंड. मीत सी. चितालि दकान क्र. ६. तळ मजला. हर्षाली सीएचएस लि , वामिनारायण मंदिराच्या मागे, एम.जी. रोड, कांदिवर पश्चिम, मुंबई - ४०००६७

BARCLAYS INVESTMENTS & LOANS (INDIA) PRIVATE LIMITED

Regd. Office: Nirlon Knowledge Park, Level 09, Block B-6, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063 CIN: U93090MH1937FTC291521 | Website: www.barclays.in/bili E-mail: bililcompliance@barclayscapital.com, Tel.: +91 22 61754000 | Fax: +91 22 61754099 FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED DECEMBER 31, 2024

Sr. No.	Particulars	Unaudited 9M December 31, 2024		Audited 12M March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from operation	2,659.84	1,384.37	2,940.99
2	Net Profit/(Loss) for the period before tax	93.87	26.34	332.49
3	Net Profit/(Loss) for the period after tax	67.58	16.53	235.51
4	Total Comprehensive income for the period/year	71.09	14.34	242.50
5	Paid up Equity Share Capital	8,722.63	10,903,29	8,722.63
6	Reserves	1,412.87	(1,067.00)	1,341.83
7	Securities Premium Account	6.15	6.15	6.15
8	Net worth	10,135.50	9,836.29	10,064.46
9	Paid up Debt Capital/Outstanding Debt	36,835.66	22,996.01	28,020.71
10	Outstanding Redeemable preference shares	38.73	34.31	36.01
11	Debt Equity Ratio	3.63	2.34	2.78
12	Earning Per Share (of Rs. 40/- each) (in INR)*			
	(a) Basic	0.31	0.08	1.08
	(b) Diluted	0.31	0.08	1.08
13	Capital Redemption Reserve	2.11	2.11	2.11
14	Debenture Redemption Reserve	:	2	
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	N.A
17	Capital Adequacy Ratio	24.60%	33.20%	26.51%

1. These financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board

of Directors at its meeting held on February 13, 2025. 2. The above is an extract of detailed format of nine months ended financial results filed with the National Stock Exchange of India Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of nine months ended financial results are available on the website of the Stock Exchanges i.e.

www.nseindia.com and on the website of the Company i.e. https://www.barclays.in/bilil/. 3. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com.

e financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 5. The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the Company i.e. https://www.barclays.in/bilil/.

6 The previous year/period figures have been reclassified/regrouped to conform to the figure of the current period/year.

For and on behalf of Barclays Investments & Loans (India) Private Limited

Ruzbeh Sutaria Whole Time Director Dated: 13 February 2025

तिरुपती टायर्स लिमिटेड

सीआयएन : एल२५१११एमएच१९८८पीएलसी२८५१९७ नों. कार्या : युनिट क्र. ६०६, रिलायबलस प्राईड, हीरापन्ना समोर, जोगेश्वरी (प.), मुंबई ४०० १०२ ई-मेल आयडी : tirupatityres1988@gmail.com बेबसाईट : www.tirupatityres.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षच्या विवरणचे उतारे

(रु. लाखांत ईपीएफ वगळून)

			अलिप्त	
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित
٤)	प्रवर्तनातून उत्पन्न	३६.५०	३१.९१	४०.८७
۲)	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	१९.७६	२४.८७	११.७९
3)	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात)	१९.७६	२४.८७	११.७९
8)	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	१५.७६	२४.८७	83.5
۲)	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५.७६	२४.८७	83.3
ξ)	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० चे समभाग)	२४४४.३५	२४४४.३५	२४४४.३५
(e)	प्रती समभाग प्राप्ती			
	मूलभूत	०.०६	0.802	0.008
	सौम्यीकृत	०.०६	०.१०२	0.008

वरील विवरण सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्कोलजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाच्या उतारा आहे. संपलेली तिमाही आणि नऊ महिनेसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजची वेसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

> तिरुपती टायर्स लि. च्या करिता संचालक मंडळाच्या आदेशाने सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५

पवनकमार पटेल व्यवस्थापकीय संचालक



नोंदणीकृत कार्यालय: २१वा मजला, वन यूनीटी सेंटर, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ६९४७ ७०००/६९४७ ७९५०, फॅक्स: +९१ २२ ६९४७ ७००१/६९४७ ७०९०. ईमेल: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 वेबसाईट: www.hindalco.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीच्या एकत्रित अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षांच्या विवरणाचा सारांश

				(अन	य नमूद नसल्या	स ₹ कोटींमध्ये
तपशील		संपलेली तिमाही	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष	
	39/92/2028	30/09/2028	39/97/२०२३	39/97/२०२४	39/92/2023	39/03/२०२४
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
कामकाजापासून महसूल	4८,३९०	4८,२०३	42,८०८	9,03,६०६	१,५९,९६८	२,१५,९६२
अपवादात्मक बाबी आणि कर यांच्यापूर्वी नफा/(तोटा)	4,330	६, 9५७	3,326	9६,६७२	9,644	93,889
करपूर्व नफा/(तोटा)	५,२९६	4,६४३	3,326	94,0८0	९,८७६	98,092
कालावधीसाठी नफा/(तोटा)	3,034	3,909	2,339	90,09८	६,९८१	90,944
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	9,822	8,263	४,१६९	99,306	9,403	92,064
भरणा झालेले समभाग भांडवल (ट्रेझरी शेअर्सची निव्वळ बेरीज) (दर्शनी मूल्य ₹१/–प्रति समभाग)	२२२	555	२२२	२२२	२२२	२२२
इतर इक्किटी मिळकत प्रति समभाग	1,1६,४१२	9,98,848	9,03,3८४	9,9६,४9२	9,03,3८४	9,04,938
मूलभूत (₹)	9६.८२	90.48	90,40	8८.२५	39.83	84.09
सौम्यीकृत (₹)	१६.७९	90.4६	90.89	४८.१६	39.39	४५.६५

नोंदी:

तारीख : १३ फेब्रुवारी, २०२५

१. स्वतंत्र तत्त्वावर कामकाजापासून महसूल करपूर्व नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी नफा/(तोटा) खाली दिले आहेत.

(अन्य नमूद नसल्यास ₹ कोटींमध्ये)

Particulars		संपलेली तिमाही	संपलेली	संपलेले वर्ष		
	39/92/2028	30/08/2058	39/97/2073	39/92/2028 39/92/2023 3		39/03/2028
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
(अ) कामकाजापासून महसूल (ब) करपूर्व नफा/(तोटा) (क) कालावधीसाठी नफा/(तोटा)	२३,७७६ २,०६४ १,४६३	२२,२६२ २,८४८ १,८९१	२०,२८९ १,२९६ ८३८	६८,१९३ ७,०७३ ४,८२५	६०,८६९ ३,३६४ २,२८५	८३,००९ ४,९९५ ३,६९७

वरील माहिती ही सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तिय निष्कर्षांच्या सविस्तर नमून्याचा सारांश आहे. त्रैमासिक वित्तिय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्स्वेंजेसच्या वेबसाईट्स <u>www.nseindia.com</u> आणि www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.hindalco.com वर उपलब्ध आहेत. खाली दिलेला QR कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येईल



संचालक मंडळाकडून व त्यांच्या वतीने सतीश पै

व्यवस्थापकीय संचालक

आदित्य बिर्ला ग्रुप कंपनी



Registered Office: A-301, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Worli, Mumbai - 400 013 CIN: L51909MH2005PLC155765

> Phone: 022-2499 9021/022-2499 9022 Website: www.sakumaexportsltd.com

Email: companysecretary@sakumaexportsltd.com

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015, the Board of Directors, at its meeting held on February 14, 2025 approved the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024.

The financial results along with the Limited Review Report have been posted on the company's website at (https://www.sakumaexportsltd.com/investors/financialreports/Outcome-of-Board-Meeting Resultsfor-31-12-2024.pdf) and can be accessed by scanning Quick Response (QR) code given below:



FOR SAKUMA EXPORTS LIMITED (SAURABH MALHOTRA) (Managing Director)

(DIN: 00214500)



JNK INDIA LIMITED

Office: Unit No. 203, 204, 205 & 206, Opp. TMC Office, Centrum IT Park Near Satkar Hotel, Thane-West, Thane - 400604, Maharashtra CIN: L29268MH2010PLC204223; Website: www.inkindia.com

Sr.	Particulars		Quarter ended			Nine months ended		
No.		31st December, 2024	30th September, 2024	31st December, 2023	31st December, 2024	31st December, 2023	31st March, 2024	
		[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Audited]	[Audited]	
1	Revenue from operations	935.19	1,038.30	1,197.69	2,853.43	2,533.93	4,802.41	
2	Profit before exceptional items and tax	29.02	118.29	357.62	219.94	604.79	888.97	
3	Profit before tax	29.02	118.29	357.62	219.94	604.79	888.97	
4	Net profit after tax	28.42	77.49	298,96	169.66	460.00	626.49	
5	Net profit after tax attributable to owners of the Company	28.42	77.49	298.96	169.66	460.00	626.49	
6	Total comprehensive income attributable to owners of the Company	25.22	75.43	296.45	165.32	458.91	623.13	
7	Paid-up equity share capital (Face value of share INR 2 each)	111.57	111.24	96.78	111.57	96.78	96.78	
8	Other equity attributable to owners of the Company	4,923.30	4,875.11	1,588.83	4,923.30	1,588.83	1,856.84	
9	Earning per share (EPS)	T T T						
f	Basic EPS (Rs.)	0.52	1.42	6.18	3.08	9.51	12.95	
	Diluted EPS (Rs.)	0.51	1.41	6.14	3.07	9.44	12.86	
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)	

EVED ACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL DEGULE

Sr. No.	Particulars		Quarter ended		Nine mon	Year ended	
		31st December, 2024	30th September, 2024	31st December, 2023	31st December, 2024	31st December, 2023 [Audited]	31st March, 2024 [Audited]
		[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]		
1	Revenue from operations	933.27	1,026.75	1,197.70	2,839.11	2,533.52	4,771.00
2	Profit before exceptional items and tax	30.00	115.03	360.11	219.49	601.07	879.35
3	Profit before tax	30.00	115.03	360.11	219.49	601.07	879.35
4	Net profit after tax	29.10	74.51	301.12	168.78	455.38	617.35

Company's website viz.www.inkindia.com and on the websites of BSE(www.bseindia.com) and NSE(www.nseindia.com).

II. The Group's main activity consists of Designing, Engineering, Procurement, Manufacture, Fabrication, Erection and Commissioning of fired heaters and related combustion engineering products. The Group has only one reportable segment and accordingly disclosures as per Ind AS 108 "Operating Segments" are not applicable.

III. The Consolidated financials results for the quarter ended December 31, 2023 are extracted as balancing figures between the audited interim consolidated financial statement for the nine months ended December 31, 2023 and unaudited interim consolidated financial statements for half year ended September 30, 2023 (The Company was not mandatorily required to prepare and publish quarterly consolidated results up to the quarter ended December 31, 2023. Accordingly, the figures for the half year ended September 30, 2023 were not subjected to limited review by statutory auditors of the Company.). The audit of the interim consolidated financial statements for the nine months ended December 31, 2023 was conducted for the purpose of the Initial Public Offering ("IPO") by the previous auditor.

IV. During the quarter, the Company alloted 1,66,500 equity shares of face value Rs 2 on 14th November 2024 under JNK EMPLOYEES STOCK OPTION PLAN, 2022.

V. Figures for the pervious periods have been regrouped/reclassified to conform to the classification of current periods.

VI. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th February, 2025.

By order of the Board For JNK India Limited **Arvind Kamath** Chairperson & Whole Time Director DIN: 00656181

TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED

CIN: U51100MH1996PLC100876

Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com.: Website: www.25south.in

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

	Particulars	Quarter Ended			Nine months ended		Year ended
Sr. No.		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 Audited
140.							
1.	Total Income from Operations	7,464	7,859	36,797	24,171	74,902	84,902
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
6.	Paid up Equity Share Capital	5	5	5	5	5	5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)		-	1		-	
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663	18,663	18,663	18,663
9.	Net Worth	(65,744)	(58,064)	(42,472)	(65,744)	(42,572)	(55,992)
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410
11.	Outstanding Redeemable Preference Shares						
12.	Debt Equity Ratio	(5.03)	0.74	(7.02)	(5.03)	(7.02)	(5.33)
13.	Earning per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
	Diluted	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
14.	Capital Redemption Reserve						
15.	Debenture Redemption Reserve						
16.	Debt Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79
17.	Interest Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79

Place: Thane

Date: 14th February, 2025

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on
- The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com. Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to confirm to the figures of the current year. The pertinent items need to
- be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. For and on behalf of the Board

Date: February 13, 2025 Place: Mumba

Praphul Shinde Wholetime Director DIN 3140671